



Milestone Group

MILESTONE FURNITURE LIMITED

Date: 12/08/2025

To,
The Department of Corporate Services,
Bombay Stock Exchange Limited,
Ground Floor, P.J. Towers,
Dalal Street Fort, Mumbai-400001

Scrip Code – 503663

Sub: Submission of Newspaper Clipping of Un-Audited Financial Results for the Half year ended 30th September, 2024

Dear Sir,

With reference to the captioned subject, please find attached herewith copy of newspaper publication of the Un-Audited Financial Results for the Half year ended 30th September, 2024 published on Tuesday, 12th August, 2024 in following News Paper(s):

1. Business Standard [English Newspaper]
2. Prathkal [Marathi Newspaper]

Please take the same on your record and acknowledge the receipt of the same

For Milestone Furniture Limited

MAYANK RASIKLAL
KOTADIA

Digitally signed by MAYANK
RASIKLAL KOTADIA
Date: 2025.08.12 16:41:49
+05'30'

**Mayank Rasiklal Kotadia
(DIN: 07484438)
(Whole Time Director)**

CIN: L36912MH2014PLC254131

Regd. Office: Level 4, DYN SATY Business Park, A wing, Andheri-Kurla Road, J.B. Nagar, Mumbai,
Mumbai, Maharashtra, India, 400059.

Email ID. Director1@milestonefurniture.in, Ph. No.7738146226

Website: www.milestonefurniture.in

VEDANTA LTD					
Regd office: 1st Floor, 'C' Wing, Unit 103, Corporate Avenue, Atul Projects, Chakala, Andheri (East), Mumbai, Maharashtra, 400093					
NOTICE is hereby given that the undermentioned share certificate of VEDANTA LTD. is Lost/misplaced and the holder of of the said securities have applied to the company to issue duplicate certificates.					
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate certificates without further intimation.					
Name of Shareholder	Folio No.	No. of shares	Certificate No.(s)	Distinctive Nos. From	To
Pran Nath Khanna	P 004473	11200	814000	381527151 - 381532750	775147351 - 775152950
Place : Mumbai, Date: 12-08-2025		PRAN NATH KHANNA			

PUBLIC NOTICE FOR LOSS OF SHARE CERTIFICATE					
Notice is hereby given that the following share certificate(s) of M/S LARSEN & TOUBRO LTD been reported lost/misplaced and have applied to the company for the issue of duplicate share certificate.					
Sr. No.	Folio No.	Name of the holder	Certificate No.(s)	Distinctive Nos. From	No. of Shares To
1.	J69228	JAGDISH CHANDRA JOSHI VISHVA BHARTI JOSHI	156926 289209	9266337-9266411 146066586-146066660	75 75
			400010	583392208-583392357	150
Any person (s) who have any claim in respect of the said certificate (s) should lodge such claim (s) with the share department of the Company at its Regd. Office as per address given below within 15 days of the publication of this NOTICE. After which no claim will be entertained and the company will proceed to issue the duplicate share certificate(s).					
Company secretary M/S L & T House, Ballard Estate, Narotam Morarjee Marg, Mumbai, Maharashtra, 400001.					

CAPRI LOANS	
Capri Global Capital Limited	
CIN L65921MH1994PLC173469	
Regd. office: 502, Tower A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013 Tel: 91 22 4354 8200; Fax: 91 22 40888160	
Email: secretarial@capriglobal.in Website: www.capri Loans.in	
NOTICE OF THE 31 st ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING/ OTHER AUDIO-VISUAL MEANS	
NOTICE is hereby given that the Thirty First Annual General Meeting ("31 st AGM") of Capri Global Capital Limited ("CGCL"/ "Company") will be held on Friday, September 26, 2025 at 04:00 P.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of the AGM which would be circulated for convening the AGM.	
In view of General Circular Nos. 14/2020, 17/2020, 18/2020, 20/2020, 02/2021, 19/2021, 21/2021, 02/2022, 10/2022, 09/2023 and 09/2024, dated April 8, 2020, April 13, 2020, April 21, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 8, 2021, December 14, 2021, May 05, 2022, December 28, 2022, September 25, 2023 and September 19, 2024 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Master Circular No. SEBI/HO/CFD/PoD2/CIR/P/0155 dated November 11, 2024 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") and in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), the 31 st AGM of the Company will be conducted through Video Conferencing / Other Audio Visual Means (VC/OAVM) Facility, which does not require physical presence of Members at a common venue. The deemed venue for the 31 st AGM shall be Registered Office of the Company.	
The Annual Report including the financial statements for the financial year ended March 31, 2025 along with Notice of the 31 st AGM will be sent only to those members, whose e-mail addresses are registered with the Company/ MUFG Intime India Private Limited ("Registrar and Share Transfer Agent / RTA") or with the respective Depository Participants in accordance with the MCA Circulars and SEBI Circular. Members may note that the Notice of the AGM and Annual Report for the year 2024-25 will also be available on the Company's Website at www.capri Loans.in , and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com and on the website of the Stock Exchanges on which the shares of the Company are listed i.e. www.bseindia.com and www.nseindia.com . The instructions for joining the AGM will be provided in the Notice of 31 st AGM. Members participating through VC/ OAVM shall be counted for reckoning the quorum under Section 103 of the Act.	
The Company is pleased to provide remote e-Voting facility ("remote e-Voting") to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company shall also provide the facility of e-Voting during the AGM. Detailed procedure for remote e-Voting before the AGM / e-Voting during the AGM will be provided in the AGM Notice.	
Members holding the shares in physical and de-mat form, who have not registered their e-mail addresses with the Company/ Registrar & Share Transfer Agent or with the respective Depository Participants can get their email IDs registered with RTA by sending e-mail: mt.helpdesk@in.mpms.mufg.com , on or before Monday August 25, 2025 to receive the Notice of 31 st AGM and Annual Report for the year 2024-25 through email and/ or attending the AGM through VC/OAVM.	
The Board of Directors in their meeting held on May 5, 2025, has recommended for consideration of the Shareholders a dividend of ₹0.20 (20%) per Equity Share of the face value of ₹ 1 each for the year ended March 31, 2025. The "Record Date" for the purpose of Dividend is September 11, 2025 and cut off date for e-voting, is September 19, 2025. Accordingly, if dividend is declared, it will be payable on or after Tuesday, September 30, 2025, to those Shareholders whose names are registered in the Register of Members of the Company as on Record Date and to the beneficiary holders as per the beneficiary list as on "Record Date" provided by the depositories, subject to deduction of tax at source, wherever applicable.	
The Company provides the facility to the Shareholders for remittance of dividend directly in electronic mode through National Automated Clearing House ("NACH"). Shareholders holding shares in physical form and desirous of availing facility of electronic remittance are requested to provide their latest bank account details (Core Banking Solutions Enabled Account Number, 9 digit MICR and 11 digit IFSC Code), along with their Folio Number, to the Company or RTA. Shareholders holding shares in dematerialized form are requested to provide the said details to their respective Depository Participants. In line with the General Circular No.20/2020 dated May 5, 2020, issued by the MCA, in case the Company is unable to pay the dividend to any shareholder by the electronic mode, due to non-availability of their latest bank account details, the Company shall dispatch the dividend warrant/cheque to such shareholder by post.	
Pursuant to Income Tax Act, 1961, ("the IT Act"), dividend income will be taxable in the hands of Shareholders and the Company is required to deduct tax at source from dividend paid to the Shareholders at the prescribed rates. For the prescribed rates for various categories, the Shareholders are requested to refer to the IT Act and amendments thereof. Shareholders are also requested to refer to the Notice of the 31 st AGM for more details on process to be followed, if any, in this regard.	
The above information is being issued for the benefit of all the members of the Company and is in compliance with the MCA Circulars and the SEBI Circular.	
The Notice of 31 st AGM and Annual Report 2024-25 would be sent to shareholders in accordance with the applicable laws on their registered email addresses in due course.	
For Capri Global Capital Limited Sd/- Yashesh Bhatt Company Secretary Membership No.: A-20491	
Date: August 11, 2025 Place: Mumbai	

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND ENDED JUN 30, 2025					
(Rs. In Lakhs)					
Sr. No.	Particulars	3 Months Ended	3 Months Ended	3 Months Ended	Year to date Figures for Year Ended
		30-06-2025 Unaudited	31-03-2025 Audited	30-06-2024 Unaudited	31-03-2025 Audited
1	Total income from operations (net)	23,568.68	20,183.87	16,974.98	80,063.55
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	4,539.69	3,758.77	3,272.05	17,251.77
3	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,361.60	2,317.76	2,204.28	11,710.49
5	Total Comprehensive Income for the period	3,775.99	2,708.41	2,325.16	12,892.06
6	Net Profit / (Loss) after Taxes, including Minority Interest and Share of Profit / (Loss) of Associates	3,783.76	2,702.49	2,325.16	12,884.26
7	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 2/- per share)	2,135.90	2,135.90	2,135.90	2,135.90
8	Other Equity	-	-	-	71,869.70
9	Earnings per Share (Not Annualised):				
	(a) Basic	3.15	2.17	2.06	10.97
	(b) Diluted	3.15	2.17	2.06	10.97
Key information on Standalone Financial Results					
Sr. No.	Particulars	3 Months Ended	3 Months Ended	3 Months Ended	Year to date Figures for Year Ended
		30-06-2025 Unaudited	31-03-2025 Audited	30-06-2024 Unaudited	31-03-2025 Audited
1	Total income from operations (net)	13,438.61	16,136.66	10,451.99	62,756.99
2	Profit before tax	1,554.33	1,624.50	1,772.89	9,001.93
3	Profit after Tax	1,133.11	897.53	1,201.92	6,290.99
4	Total Comprehensive Income	1,319.71	1,061.29	1,333.30	6,832.17
1. The above information is an extract of the detailed format of Unaudited result for the Quarter ended Jun. 30, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the unaudited result for the Quarter ended Jun. 30, 2025 are available on the Stock Exchanges websites www.bseindia.com , www.nseindia.com and on the website of the Company's at www.goldiam.com .					
For Goldiam International Limited Sd/- Rashesh Bhansali Executive Chairman					
Place : Mumbai Date : August 11, 2025					

FORM NO. URC-2	
Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI of the Act (Pursuant to section 374(b) of the companies Act, 2013 and rule 4(1) of the companies (Authorised to Register) Rules, 2014)	
1. Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to the Registrar at Registrar of Companies that KURLA CENTER FOR PEDIATRICS LLP , a LLP may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a company limited by shares.	
2. The principal objects of the company are as follows: To purchase, lease or otherwise acquire, establish, maintain, operate, run, manage or administer hospitals, medicare , health care, diagnostic, health aids, and research centres.	
3. A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company can be inspected at the office at C/BA, 1st FLOOR, BLUE FORTUNA, MAROL MILITARY ROAD, ANDHERI (EAST), MUMBAI-400059, MAHARASHTRA, INDIA.	
4. Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Registrar of Companies Mumbai, at 100, Everest, Marine Drive, Mumbai, Maharashtra 400002 or Registrar of Companies CRC at Plot No. 6, 7, 8, Sector 5, IMT Manesar, Gurgaon, Haryana, 122050. within twenty one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office.	
Name(s) of Applicant 1. ATISH GOKUL DAS LADDAD 2. KAVITA KANTILAL GOHIL 3. ANJUM KHAN DESHMUKH Place: Mumbai Date: 12.08.2025	

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH	
C.P.(CAA)/153(MB)/2025 IN C.A.(CAA)/172(MB)/2024	
IN THE MATTER OF THE COMPANIES ACT, 2013;	
AND	
In the matter of Section 230 to 232 of the Companies Act, 2013 read with Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016;	
AND	
In the matter of Scheme of Amalgamation involving Merger by Absorption of 'Devland Infracon Private Limited' ("First Petitioner Company" or "Transferor Company 1"), 'Palghar Rolling Mills Private Limited' ("Second Petitioner Company" or "Transferor Company 2"), 'Shivam Dev Infracon Private Limited' ("Third Petitioner Company" or "Transferor Company 3"), with 'Dev Land & Housing Private Limited' ("Fourth Petitioner Company" or "The Transferee Company" or "the Company") and their respective shareholders.	
Devland Infracon Private Limited,	... First Petitioner Company/ First Transferor Company
Palghar Rolling Mills Private Limited	... Second Petitioner Company/ Second Transferor Company
Shivam Dev Infracon Private Limited	... Third Petitioner Company/ Third Transferor Company
Dev Land & Housing Private Limited Fourth Petitioner Company/ Transferee Company
(First Petitioner Company, Second Petitioner Company, Third Petitioner Company and Fourth Petitioner Company shall be collectively referred to as " Petitioner Companies ")	
NOTICE OF HEARING OF THE PETITION	
A Petition under Sections 230 - 232 of the Companies Act, 2013 seeking sanction to the Scheme of Amalgamation of 'Devland Infracon Private Limited' ("First Petitioner Company" or "Transferor Company 1"), 'Palghar Rolling Mills Private Limited' ("Second Petitioner Company" or "Transferor Company 2"), 'Shivam Dev Infracon Private Limited' ("Third Petitioner Company" or "Transferor Company 3"), with 'Dev Land & Housing Private Limited' ("Fourth Petitioner Company" or "The Transferee Company" or "the Company") and their respective shareholders (" Scheme "), was presented by the Petitioner Companies before the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ("NCLT") and the same was admitted by the Hon'ble NCLT Court II, by an order dated July 11, 2025. The said Petition is fixed for final hearing before the Hon'ble NCLT, on September 1, 2025. If any person concerned is desirous of supporting or opposing the said Petition, he/she/it should send to the Hon'ble NCLT and/or the Petitioner Companies at their address mentioned in the cause title hereinabove, a notice of his/her/its intention, signed by him/ her/its Advocate, with his/her/its name and address, so as to reach the Hon'ble NCLT/Advocates for the Petitioner Companies not later than seven days before the date fixed for hearing of the said Petition. Where any person concerned seeks to oppose the aforesaid Petition, the grounds of his/her/its opposition or copy of Affidavit in that behalf should be furnished with such notice.	
A copy of the Petition can be obtained from the office of the Petitioner Companies between 10:00 am and 5:00 pm on any working day except Saturday but not later than five days before the date fixed for hearing of the Petition.	
Contact details of the of the Petitioner Companies is as follows:	
Devland Infracon Private Limited,	Email: devconstruction@gmail.com Tel: 022-4038 38 38
Palghar Rolling Mills Private Limited	Email: devconstruction@gmail.com Tel: 022-4038 38 38
Shivam Dev Infracon Private Limited	Email: devconstruction@gmail.com Tel: 022-4038 38 38
Dev Land & Housing Private Limited	Email: devconstruction@gmail.com Tel: 022-4038 38 38
Dated this 12th day of August 2025	

PUBLIC NOTICE	
NOTICE is hereby given that Smt. Subhadra Babul Parikh (alias: Smt. Subhanaben B. Parikh) is a bonafide member of the Rajbaug Commercial Premises Co-op. Soc. Ltd., (Reg. No. MUM/W-C/GEN/0)/8777(2017-18) having address at C.S. Nos. 1624 and 4399, 51-65, Tambakata, Mumbadevi Road, Pydhonie, Mumbai - 400 003 (the Society), holding Office No. 26 on 2nd Floor of the Society's building (said Office) and Share Certificate No. 032 dated 03.07.2018 for ten Shares bearing Nos. 381 to 390 (both inclusive) (said Shares). Smt. Subhadra Babul Parikh died intestate on 21.01.2012 (said Deceased). She is survived by her only legal heirs: her one Daughter, Smt. Sharmisthaben G. Shah, and her three Sons, Shri Deepak Babul Parikh, Shri Sharad Babul Parikh & Shri Amrisha Babul Parikh. All the said legal heirs have decided to execute a Deed of Release between them in respect of Transfer of share, right, title & interest of the said Deceased in the said Office & the said Shares in favour of Shri. Deepak Babul Parikh. Any person(s) having any claim, charge, interest, or objection in respect of the said Office and said Shares is hereby requested to submit their written claim or objection, along with true copies of all supporting documents, to the Honorary Secretary at the Society's address mentioned above, within 15 days from the date of publication of this notice. After this period, it will be presumed that no claims exist against the said Office & the said Shares. No further objections or claims will be entertained thereafter. Dated this 12th August, 2025 Adv. Mahesh Kakoo E-Mail : maheshkakoo@gmail.com	

PUBLIC NOTICE	
Notice is hereby given that my Client, MR. ANOOP VIJAYAKUMAR SHROFF is intending to purchase from MR. SUDHANSHU GHURAHU SINGH , the Commercial Premises No. 11.06 on the 11th Floor, admeasuring 484 Sq.Ft equivalent to 44.96 Sq.Meters (Carpet Area) in the Commercial Building known as "9, Business Bay" alongwith 1 (One) Mechanical Basement Stack Parking ("said Premises"), lying and being situated on the Plot No.3, Survey No.429, Hissa Nos. 1 & 2 corresponding CTS Nos. 1069-A/1/A and 1069-A/1/B (CTS No. 1069 A/A/1 and CTS No. 1069 A/B/1 as per MAHARERA Registration Certificate No. P51800032829) of Village Malad, Taluka Borivali, developed by M/s Leo Realtors, more particularly described in the Schedule hereunder written, and have been represented that the same is free from all encumbrances, claims, and demands save and except the dues payable to M/s Leo Realtors under an Agreement for Sale of Commercial Premises bearing Reg.No. Mumbai-21/15942/2025 dated August 04, 2025.	
All person or persons, firms, companies, financial institutions/s, banks, legal entities etc. having any claim, objection, interest or demand in respect of the said Premises described in the Schedule hereunder or any part thereof, as and by way of sale, exchange, transfer, lease, sub-lease, mortgage, gift, tenancy, leave and license, trust, inheritance, bequest, possession, hypothecation, charge, lien, easement, partnership, loans, advances, right of prescription or pre-emption or under any agreement or other disposition or under any lis-pendence, injunction, attachment, decree, order or award passed by any Court of Law, Tribunal, Revenue or Statutory Authority or Arbitration or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned at the address mentioned herein below within 07 (Seven) days from the date of publication hereof with documentary proof/evidence thereof or otherwise the sale and/or transfer shall be completed without reference to such claim or interest and the same if any, shall be deemed to have been waived and/or abandoned to all intents and purposes.	
SCHEDULE	
Commercial Premises No.1106 on the 11th Floor, admeasuring 484 Sq.Ft equivalent to 44.96 Sq.Meters (Carpet Area) in the Commercial Building known as "9, Business Bay" alongwith 1 (One) Mechanical Basement Stack Parking, lying and being situated on the Plot No. 3, Survey No. 429, Hissa Nos. 1 & 2 corresponding CTS Nos. 1069-A/1/A and 1069-A/1/B (CTS No. 1069 A/A/1 and CTS No. 1069 A/B/1 as per MAHARERA Registration Certificate No. P51800032829) of Village Malad, Taluka Borivali, admeasuring approximately 5040 Sq.Yards equivalent to 4214.04 Sq.Mtrs within the Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban District within the limits of the Municipal Corporation of Greater Mumbai.	
Dated this 12th day of August, 2025 Adv. Ramesh Singh Gogawale Off.No. 2, Shiv Apartments Shiv Parvati CHS Ltd., Near RBI Quarters, Raheja Township, Malad (E) Mumbai-400097. Email: office.advrsng@gmail.com	

PUBLIC NOTICE	
MR. PADMANABHA KESAVA PILLAI , who was owner of Flat No B-1402/A and B and a member of the FLORENTINE CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. lying and situated at Main Street, Hiranandani Gardens, Adishankaracharya Marg, Borivali West, Mumbai-400076, has died on 20.02.2025 without making any nomination.	
The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors in the office of the society with the secretary of the society between 10.00 A.M to 6:00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.	
Date: 12/08/2025 Place: Mumbai	
For and on behalf of FLORENTINE CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. Sd/- Hon. Chairman/ Hon. Secretary	

OSEASPRE CONSULTANTS LIMITED					
Neville House, J. N.Heredia Marg, Ballard Estate, Mumbai-400 001 Tel No. 022-46620000. Website: www.oseaspre.com Email: oseaspre@gmail.com CIN : L74140MH1982PLC027652					
EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 th JUNE, 2025					
(₹ Lakhs)					
Sr No	Particulars	Quarter ended 30.06.2025 (Unaudited)	Quarter ended 31.03.2025 (Audited)	Quarter ended 30.06.2024 (Unaudited)	Year ended 31.03.2025 (Audited)
1	Total income from operations (net)	0.63	18.55	1.30	21.80
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(3.64)	14.25	(2.79)	3.98
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(3.64)	14.25	(2.79)	3.98
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(3.64)	14.25	(2.79)	3.98
5	Other comprehensive income (net of tax)	-	-	-	-
	(i) Items that will be reclassified to profit or loss	-	-	-	-
	(ii) Items that will not be reclassified to profit or loss	-	-	-	-
	(iii) Income tax relating to items that will not be reclassified to profit or loss	-	-	-	-
6	Total comprehensive income for the Period	(3.64)	14.25	(2.79)	3.98
7	Paid-up Equity Share Capital (Face Value Per Shares ₹ 10 each)	20.00	20.00	20.00	20.00
8	Other Equity	-	-	-	50.15
9	Earnings per share (after extraordinary items) (of ₹ 10 each) (Not Annualised)	(1.82)	7.13	(1.39)	1.99
	(a) Basic (₹)	(1.82)	7.13	(1.39)	1.99
	(b) Diluted (₹)	(1.82)	7.13	(1.39)	1.99
Note:					
1. The above is an extract of the detailed format of the quarter ended 30th June, 2025 Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The Full format is available on the Stock Exchange website viz. www.bseindia.com and also available on the Company's website viz. www.oseaspre.com .					
2. The above results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on Monday, 11th August, 2025.					
Place : Mumbai Date : 11th August, 2025					
FOR OSEASPRE CONSULTANTS LIMITED Sd/- J.C. BHAM (CHAIRMAN) (DIN: 02806038)					



भारतीय स्टेट बैंक

State Bank of India

Home Loan Center, Andheri (E)

UTI Building, 1st Floor, Road No. 11,

Plot No. 12, Behind Tunga paradise Hotel,

Andheri (E), Mumbai-400093.

DEMAND NOTICE

A notice is hereby given that the following borrower/s **Mr. Ravi Rajkumar Singh and Ms Shruti Singh** 13/AJ/706, Samarth Society, Sangharsh Nagar, Chandivali Farm Road, Jughneshwar Temple, Andheri (E), Mumbai-400072. **Off. Add. Soham Service/Enterprises; Plot 9 N No. D/4, Vighnashara CHS Ltd, Mhada Colony, Mulund (E), 400081. Home Loan A/c No. 42656933891** have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from the Bank. The said loans have been classified as Non Performing Assets (NPA) on **25.04.2025**. The notices were issued to them on **05.05.2025** under section 13(2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 on their last known addresses, but have been returned unserved, they are hereby informed by way of this public notice.

Amount Outstanding: **Rs.35,48,618/- (Rupees Thirty Five Lakh Forty Eight Thousand Six Hundred Eighteen only)** as on **05.05.2025** with further interest and incidental expenses, costs, etc.

The above Borrower(s) and/or their Guarantor(s) (whenever applicable) are hereby called upon to make payment of outstanding amount within **60 days** from the date of publication of this notice, failing which further steps will be taken after expiry of **60 days** from the date of this notice under sub-section (4) of section 13 of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.

The borrowers attention is invited to provision of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.

Description of Immovable properties

Flat No. 504, 5th Floor, Building No. 17-B/A, Ganga (Chandivali) SRA CHSL, Sangharsh Nagar, Chandivali, Andheri East, Mumbai-400072.

Date: 11/08/2025 Place: Mumbai

Authorised Officer, State Bank of India

महानगरपालिका मुख्यालयात राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम राबविण्यासाठी बैठक

महापालिकेच्यावतीने टीबी मुक्त भारत अभियानाची अमंलबजावणी



पनवेल, दि. ११ (वार्ताहर) : पनवेल महानगरपालिका मुख्यालयात आज दिनांक ११ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत टीबी मुक्त भारत अभियान यशस्वीपणे अमंलबजावणी करण्यासाठी आयुक्त श्री.मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली टी बी फोरमची बैठक घेण्यात आली. या बैठकित अतिथीखोमप्रस्त क्षयरूणांना उपचाराखाली आणून क्षयरोग निमुलन करण्याच्यादृष्टीने विविध उपाय योजनांवरती यावेळी चर्चा करण्यात आली.

यावेळी टीबी फोरमचे उपाध्यक्ष प्रसेनजित कारलेकर, सचिव मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी ,जागतिक आरोग्य संघटनेच्या ठाणे मंडळाच्या सल्लागार डॉ. ज्योती साळवे, माजी नगरसेवक डॉ.अरूण भगत, इंडिन मेडिकल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गुणे, बालरोग तज्ज्ञ डॉ.जय भांडारकर ,एमजीएम क्षयरोग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. प्रदीप पोतदार, मधुमेह तज्ज्ञ डॉ. कीर्ती समुद्रा, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. उषा राठोड, पालिका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी जास्तीत जास्त क्षयरोग रूणांपर्यंत पोहचण्यासाठी खाजगी रूग्णालयांनी तसेच लॅबनी देखील क्षयरोग रूग्ण तसेच संशयित रूग्णांची माहापालिकेकडे नोंदणी करण्याविषयीच्या सुचित केले. तसेच आयुक्तांनी महापालिका कार्यक्षेत्रातील रूग्णालयांनी व पॅथलॉजी लॅबनी महापालिकेकडे क्षयरोग रूग्णांची नोंदणी करणे बंधनकारक करणेकामी महापालिकेच्यावतीने त्यांना पत्र देण्याच्या सूचना वैद्यकीय आरोग्य विभागास दिल्या. सध्या क्षयरूणांना आठवड्याची औषधे रूग्णांना दिली जातात, परंतु या रूग्णांना महिन्याभराची औषधे देण्याची सोय

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT DINDOSHI (BORIVALI DIVISION), AT GOREGAON, MUMBAI S.C. SUIT NO. 3293 OF 2023

BUDHH SAGAR AGARHARI
 Adult Indian Inhabitant of Mumbai,)
 Aged about 48 Years. Occ. Business,)
 Residing at Flat No.103,Poornam Arcade)
 Near Vusrat Nagar, Yashwant Nagar Road,)
 Virar (west) Taluka Vasal District : Palghar)
 Maharashtra 410303)

VERSUS

(1) PUSHPA TUKRA SHETTY
 Adult 74 Years. Occ. Business)
 Indian inhabitant of Maharashtra)
 A-305, Royal Shalibhadra Complex,)
 Vinayak Nagar, Pleasant Park, Opp Brand)
 Factory, Near SR Hospital Mira Bhayandar)
 Road, Mira Road, Thane-400108)
 Mobile No. 9004484476)

(2) RAJESH TUKRA SHETTY
 Adult 52Years. Occ Business)
 Indian inhabitant of Maharashtra)
 Flat No. A-504, Building No. 1, Varad)
 Vinayak BMC Divyani CHS. Ltd.)
 C.S. Road No. 6, Dahisar (E), Mumbai-400068)
 Mobile No. 9987141739)

(3) RAMESH TUKRA SHETTY
 Adult 56 Years. Occ Business)
 Indian Inhabitant Of Maharashtra)
 C/o Sai Pan Hud, Shop No 10, Radha)
 Ramman CHS, Bapu Bbagwe Road,)
 Kandarpada, Dahisar (E), Mumbai-400068)
 And 1 to 4 also have address at)
 C/o Hotel New Santosh Bhawan)
 (Nidhi Bar & Restaurant),)
 National Compound, S.V. Road, Near Petrol)
 Pump, Dahisar (E), Mumbai-400068)

(4) Umesh TUKRA SHETTY
 Adult 54 Years. Occ Business)
 Indian Inhabitant of Maharashtra)
 A-305, Royal Shalibhadra Complex,)
 Vinayak Nagar, Pleasant Park, Opp Brand)
 Factory, Near SR Hospital Mira Bhayandar Road,))
 Mira Road, Thane 400108)
 Mobile No. 9820190786)

(5) NEW SANTOSH BHAWAN BAR AND RESTURENT
 Partnership firm of the Defendant No.1 to 3)
 Having its address at National Compound,)
 S.V Road, Near Petrol Pump, Dahisar (E),)
 Mumbai-400068)

... Defendants

Take note that this, Hon'ble Court will be moved before this HHJ S.S.Todkar Presiding in Court No.3

Room No 3. on 25/8/25 at 11.00 AM by the abovenamed defendants for the following relief.

(a) This Hon'ble Court be pleased to pass a Judgement, Order and Decree in favour of the Plaintiff, and against the Defendants, jointly and severally directing the Defendants to pay to the plaintiff, a sum of Principal amount of Principal sum of Rs.25,00,000/- (Rupees Twenty-five Lakhs Only) along-with interest@ 18% p.a. (on the said Principal amount) from the date of acknowledgement of payment i.e.30.08.2019 till the actual payment and/or realization of the entire amount, from the Defendants;

(b) That pending the hearing and final disposal of the suit this Hon'ble Court may be pleased to attached the all properties and assets of the Defendant Nos. 1 to 3 so disclosed by the Defendant Nos. 1 to 3 before this Hon'ble Court as their assets.

(c)Or in alternate to prayer clause (b) above, pending the hearing and final disposal of the suit this Hon'ble Court may be pleased to restrain the Defendant Nos. 1 to 3 from creating any third-party rights in their all assets and property so disclosed and or otherwise held and or possess by them in any manner of whatsoever nature including the Hotel Nidhi Bar and Restaurant also known as New Santosh Bhawan.

(d) That pending the hearing and final of the suit this Hon'ble Court may be pleased to direct the Defendant Nos. 1 to 3 to disclosed on oath before this Hon'ble Court all their assets and property which are owned and or possessed by them whether movable or immovable, tangible or intangible fully or party owned and or possessed by them.

(e) This Hon'ble Court be pleased to pass an Order and Decree directing the Defendants to pay to the plaintiff, the costs of filing the present suit and litigating the same, including the Advocate fees, Counsel fees, Court fees and other actual legal expenses incurred by the Plaintiff, to institute and contest the present suit;

(F) Any other and further reliefs which the Hon'ble Court may deem fit and proper as per the facts and circumstances of the case.

Given under my hand and the seal off this Hon'ble Court.

Dated this 5th day of August, 2025

Sealer

Sd/-

M/S. Legal Vision,

Advocate for the Plaintiffs,

Office No. 5, Mahavir Chamber, 1st Floor,
 Off. Cawasji Patel Street, Fort Mumbai-400001
 Contact No.9372272220 and 8108000123
 Email :.ms.legalvision@gmail.com
 Registration No. MAH/5223/2010
 Adv. Code: 127997

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT DINDOSHI (BORIVALI DIVISION), AT GOREGAON, MUMBAI S.C. SUIT NO. 3293 OF 2023

BUDHH SAGAR AGARHARI
 Adult Indian Inhabitant of Mumbai,)
 Aged about 48 Years. Occ. Business,)
 Residing at Flat No.103,Poornam Arcade)
 Near Vusrat Nagar, Yashwant Nagar Road,)
 Virar (west) Taluka Vasal District : Palghar)
 Maharashtra 410303)

VERSUS

(1) PUSHPA TUKRA SHETTY
 Adult 74 Years. Occ. Business)
 Indian inhabitant of Maharashtra)
 A-305, Royal Shalibhadra Complex,)
 Vinayak Nagar, Pleasant Park, Opp Brand)
 Factory, Near SR Hospital Mira Bhayandar)
 Road, Mira Road, Thane-400108)
 Mobile No. 9004484476)

(2) RAJESH TUKRA SHETTY
 Adult 52Years. Occ Business)
 Indian inhabitant of Maharashtra)
 Flat No. A-504, Building No. 1, Varad)
 Vinayak BMC Divyani CHS. Ltd.)
 C.S. Road No. 6, Dahisar (E), Mumbai-400068)
 Mobile No. 9987141739)

(3) RAMESH TUKRA SHETTY
 Adult 56 Years. Occ Business)
 Indian Inhabitant Of Maharashtra)
 C/o Sai Pan Hud, Shop No 10, Radha)
 Ramman CHS, Bapu Bbagwe Road,)
 Kandarpada, Dahisar (E), Mumbai-400068)
 And 1 to 4 also have address at)
 C/o Hotel New Santosh Bhawan)
 (Nidhi Bar & Restaurant),)
 National Compound, S.V. Road, Near Petrol)
 Pump, Dahisar (E), Mumbai-400068)

(4) Umesh TUKRA SHETTY
 Adult 54 Years. Occ Business)
 Indian Inhabitant of Maharashtra)
 A-305, Royal Shalibhadra Complex,)
 Vinayak Nagar, Pleasant Park, Opp Brand)
 Factory, Near SR Hospital Mira Bhayandar Road,))
 Mira Road, Thane 400108)
 Mobile No. 9820190786)

(5) NEW SANTOSH BHAWAN BAR AND RESTURENT
 Partnership firm of the Defendant No.1 to 3)
 Having its address at National Compound,)
 S.V Road, Near Petrol Pump, Dahisar (E),)
 Mumbai-400068)

... Defendants

Take note that this, Hon'ble Court will be moved before this HHJ S.S.Todkar Presiding in Court No.3

Room No 3. on 25/8/25 at 11.00 AM by the abovenamed defendants for the following relief.

(a) This Hon'ble Court be pleased to pass a Judgement, Order and Decree in favour of the Plaintiff, and against the Defendants, jointly and severally directing the Defendants to pay to the plaintiff, a sum of Rs. Principal amount of Principal sum of Rs.25,00,000/- (Rupees Twenty-five Lakhs Only) along-with interest@ 18% p.a. (on the said Principal amount) from the date of acknowledgement of payment i.e.30.08.2019 till the actual payment and/or realization of the entire amount, from the Defendants;

(b) That pending the hearing and final disposal of the suit this Hon'ble Court may be pleased to attached the all properties and assets of the Defendant Nos. 1 to 3 so disclosed by the Defendant Nos. 1 to 3 before this Hon'ble Court as their assets.

(c)Or in alternate to prayer clause (b) above, pending the hearing and final disposal of the suit this Hon'ble Court may be pleased to restrain the Defendant Nos. 1 to 3 from creating any third-party rights in their all assets and property so disclosed and or otherwise held and or possess by them in any manner of whatsoever nature including the Hotel Nidhi Bar and Restaurant also known as New Santosh Bhawan.

(d) That pending the hearing and final of the suit this Hon'ble Court may be pleased to direct the Defendant Nos. 1 to 3 to disclosed on oath before this Hon'ble Court all their assets and property which are owned and or possessed by them whether movable or immovable, tangible or intangible fully or party owned and or possessed by them.

(e) This Hon'ble Court be pleased to pass an Order and Decree directing the Defendants to pay to the plaintiff, the costs of filing the present suit and litigating the same, including the Advocate fees, Counsel fees, Court fees and other actual legal expenses incurred by the Plaintiff, to institute and contest the present suit;

(F) Any other and further reliefs which the Hon'ble Court may deem fit and proper as per the facts and circumstances of the case.

Given under my hand and the seal off this Hon'ble Court.

Dated this 5th day of August, 2025

Sealer

Sd/-

M/S. Legal Vision,

Advocate for the Plaintiffs,

Office No. 5, Mahavir Chamber, 1st Floor,
 Off. Cawasji Patel Street, Fort Mumbai-400001
 Contact No.9372272220 and 8108000123
 Email :.ms.legalvision@gmail.com
 Registration No. MAH/5223/2010
 Adv. Code: 127997

माईलस्टोन फर्निचर लिमिटेड
 L3691MH2014PLC254131

पत्ता : लेव्हल ४, डायमंट्री व्हिजन्स पार्क, ए.विंग, अंधेरी-कुर्ला रोड, जे. बी. नगर, मुंबई-४०००५१
 ईमेल आयडी : Director1@milestonefurniture.in वेबसाइट : www.milestonefurniture.in

(३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या अर्ध वर्ष अखेरकिता स्थायी अलेखापरीक्षित वित्तीय निकालांचा अहवाल)

अनु. क्र.	विवरण	तिमाही अखेर ३० सप्टेंबर, २०२४	तिमाही अखेर ३१ मार्च, २०२४	तिमाही अखेर ३० सप्टेंबर, २०२३
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित
१	एकूण कार्यचलनातून उत्पन्न	०.०००	०.०००	०.०००
२	कर पूर्व कालावधी आणि अपवादाल्मक बाबींकरिता निव्वळ नफा/तोटा	-२७.५५०	-३४.६८०	-२८.४७०
३	अपवादाल्मक बाबीपरंपचात करपूर्व निव्वळ नफा/ (तोटा)	-२७.५५०	-३४.६८०	-२८.४७०
४	करपूर्व निव्वळ नफा/ (तोटा) आणि अपवादाल्मक बाबी	-२७.५५०	-३४.६८०	-२८.४७०
५	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	-२७.५५०	-३४.६८०	-२८.४७०
६	प्रदातित इंधिटी शेअर भांडवल	१२१.७००	१२१.७००	१२१.७००
७	उत्पन्न प्रति शेअर			
मुळ		-०.३३०	-०.३७०	-०.३१०
सोप्य		-०.३३०	-०.३७०	-०.३१०

टीपः

वरील माहिती सेबी (लिस्टिंग आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) नियमावली, २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या अलेखापरीक्षित स्थायी वित्तीय निकालांच्या तपशीलवार स्वरूपाचा उतारा आहे. संपूर्ण आर्थिक निकाल स्टॉक एक्सचेंज वेबसाइट (www.bseindia.com) आणि कंपनीच्या वेबसाइट www.milestonefuture.in वर उपलब्ध आहेत.

माईलस्टोन फर्निचर लिमिटेडकरिता

सही/-

ययंक कोविडिया

संपूर्ण वेळ संचालक

डीआयएल:-०७४८४४३८

स्थान : मुंबई

दिनांक : ११/०८/२०२५

Home First Finance Company India Limited
 CIN: L65990MH2010PLC240703,
 Website: homefirstindia.com Phone No.: 180030008425 Email ID: loanfirst@homefirstindia.com

परिशिष्ट-४-ए (नियम ८(६) ची तरतूद पहा)

स्थवार मालमतेच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफ्नोसॅमेंट ऑफ सिक्कुरिटी इंस्टेरेट अँकट २००२ सहवाचिता सिक्कुरिटी इंस्टेरेट (एफ्नोसॅमेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(६) अन्वये स्थवार मालमतेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार व सहकर्जदारांना रकाना (२) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, प्रतिक्रित धनकोटडे रकाना (३) नुसार तारण/अधिवारित असलेल्या स्थवार मालमतेच्या खाली नमुद तपशिलातुसार देय रक्कम अधिक व्याज मुक्तकरिता **होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड**च्या प्राधिकृत अधिकार्यांनी वास्तविक ताबा घेतलेला आहे आणि ज्याअर्षी देयके परतफेड करण्यात कसूर केली असल्याने खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमुदप्रमाणे जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे व जसे जे आहे या तत्त्वावर सदर मालमतेच्या विक्रीद्वारे देयके मुक्त करण्याची प्रक्रिया सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये खालील स्वाक्षरीकर्त्यांना अधिकार दिलेले आहेत. **होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड** यांना देय रकाना (१) नुसार कर्जदार व सहकर्जदारांकडून देय रकमेच्या वसुलीकरिता लिलाव विक्री ऑनलाईन पद्धतीने केली जाईल.

अ. क्र.	कर्जदार व सहकर्जदाराचे नाव	मालमतेचा पत्ता
१.	बसंता मायेवायम	फ्लॅट-००१, तळमजला, ए-विंग, इमारत क्र.०६, टाईग बी, ईएसजी संकुल, सल्ले क्र. ८४, हिस्सा क्र. ५ बी १, सल्ले क्र.८४, हिस्सा क्र.५ बी २, पालिटेक्निक कॉलेज जवळ, म्हस्कल फाटा, कल्याण-पोवेली रोड, गाव अंखर, टिटवाळा (पूर्व) - ४००६०१. चतुर्दिशा: पूर्व - इतर इमारत, पश्चिम - अंतर्गत रस्ता, उत्तर - खुला प्लॉट, दक्षिण - खुल प्लॉट.
२.	पंढरीराम राधेधामा यादव	फ्लॅट क्र.१०४, दुसरा मजला, विंग - डी, ईएसजी विद्या, सर्वे क्र. ५९/५बी/१, गोवेली-टिटवाळा स्टेशन रोड टिटवाळा पूर्व, टिटवाळा, महाराष्ट्र, ४२१६०५, चतुर्दिशा: पूर्व-एस.क्र.-५९/५, पश्चिम-एस.क्र.-५८/१०, दक्षिण-एस.क्र.-५८, उत्तर-एस.क्र.-५५/१.
३.	सचिन भारत बडे योगिनी सचिन बडे	फ्लॅट-७७२, इमारत - २, सी विंग, आशियानास लेक ब्यू, कांतरंग रोड, खोपोली महाराष्ट्र - ४१०२०३.

ई-लिलाव सेवा पुवडादार	ई-लिलाव वेबसाईट/तपशिल, इतर नियम व अटीकरिता	खाते क्र.: इरे/इतर रक्कम बजा करण्यासाठी
कंपनीचे नाव: मे. ई-प्राक्चुरमेंट टेक्नॉलॉजिस् लिमिटेड (अंकिशन टायगर). हेल्प लाईन क्र.:०७९-३५०२११६०/१४९/१८२ संपर्क व्यक्ती: राम शर्मा - ८०००२३२१५ ई-मेल: ramprasad@auctiontiger.net / support@auctiontiger.net	http://www.homefirstindia.com https://homefirst.auctiontiger.net	९११०२००३६२६८११७ - होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड, ऑक्सिड बँक लिमिटेड, एमआयडीसी, अंधेरी पूर्व.

बोली वाडविण्याची रक्कम: रु.१,०,०००/-, वेबपोर्टल (<https://homefirst.auctiontiger.net>) वर देण्यात आलेल्या ई-लिलाव माध्यमाने मिळकतीवर खालील स्वाक्षरीकर्ताद्वारे विक्री केली जाईल. ई-लिलाव निविदा दस्तावेज ज्यामध्ये ऑनलाईन ई-लिलाव बोली प्रपत्र, घोषणा पत्र, ऑनलाईन लिलाव विक्रीच्या सर्वसाधारण नियम व अटी समाविष्ट आहेत ते पोर्टलवर उपलब्ध आहे. प्राधिकृत अधिकार्यांच्या सर्वोच्च ज्ञान आणि माहितीप्रमाणे मिळकतीवर कोणतेही भार नाहीत. तथापि, इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्याआधी लिलावत उपलब्ध मिळकतीवर भार, त्यांचे मालकी हक्क आणि मिळकतीला बाधा आणणाऱ्या दावे/अधिकार/थकबाकीदारांनी त्यांची स्वतंत्र चौकशी करून घ्यावी. ई-लिलावाची जाहिरात म्हणजे होम फर्स्टकडून कोणतेही वचन किंवा कोणतेही सांगणे असल्याचा अर्थ काढू नये किंवा तसा समज करून घेऊ नये. होम फर्स्टला ज्ञात असलेल्या किंवा नसलेल्या अशा सर्व वर्तमान आणि भविष्यातील भारांसह मिळकत विकली जात आहे. प्राधिकृत अधिकारी/तारण धनको कोणत्याही अस्थक पक्षकारांच्या दावे/अधिकार/थकबाकीसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार नसतील. विक्री सिक्कुरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफ्नोसॅमेंट ऑफ सिक्कुरिटी इंस्टेरेट अँकट २००२ अंतर्गत व्हिहित अटी/प्रियाण्यांच्या अधीन होईल. **काही विसंगती आढळल्यास सूचनांची इंग्रजी आवृत्ती अस्सल मानली जाईल.**

पर्यायासी कायदा २००२ अन्वये ३० दिवसांची वैधानिक विक्री सूचना

कर्जदार/हमीदार यांना लिलावाच्या तारखेपूर्वी अनुषंगिक खर्च आणि तरावरपयंत व्याजाहस मागणी सूचनेत नमुद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे अधिसूचित करण्यात येत आहे. कसुखार ठरल्यास मिळकतीचा लिलाव करण्यात येईल आणि उर्वरितव्यवकी काही असल्यास व्याज आणि खर्चासह करण्यात येईल.

दिनांक: १२.०८.२०२५ ठिकाण: मुंबई

प्राधिकृत अधिकार्याची स्वाक्षरी, होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

पश्चिम रेल्वे	
पारसल एसएलआर/व्हीपीच्या भाडेपडव्याच्या करारासाठी ई-लिलाव	
मुंबई विभागातून निघणाऱ्या गाड्यांमध्ये पारसल एसएलआर भाड्याने देण्याचा करारासाठी ई-लिलाव मागवण्यात आला आहे. कंटलॉग आधीच आयआरडीपीएस वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आला आहे. तपशील खालीलप्रमाणे देण्यात आला आहे:-	
कराराचा प्रकार: पारसल, श्रेणी: पारसल एसएलआर, कराराचा कालावधी: २ वर्षे.	
१. लिलाव कंटलॉग क्रमांक: एमएमएसटी-पीएलएस-२५-३७	लोट क्र.
२०१४१-एसएलआर-आर-बीटीटीएस-बीसीटी-२५-१	१२२७८-एसएलआर-आर-एमएमएसटी-आयएनव्हीबी-२५-२
२०१४१-एसएलआर-एफए-बीटीटीएस-बीसीटी-२५-१	१२५३-एसएलआर-आर-एमएमएसटी-एनव्हीडए-२५-१
१२२७८-एसएलआर-एफए-एमएमएसटी-आयएनव्हीबी-२५-२	११०२७-एसएलआर-एफए-बीटीटीएस-व्हाटी-२५-१
ई-लिलावाची तारीख आणि वेळ: २०.०८.२०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता लॉटसाठी ई-लिलाव सुरू होईल. सूचनातीचा कलिंग कालावधी ३० मिनिटे आहे.	
२. लिलाव कंटलॉग क्रमांक: एमएमएसटी-पीएलएस-२५-३८	लोट क्र.
१२२७९-एसएलआर-आर-बीटीटीएस-बीसीटी-२५-१	२४८०-एसएलआर-आर-बीटीटीएस-व्हेयू-२५-२
११०११-एसएलआर-आर-बीटीटीएस-बीसीटी-२५-१	२२१६५-एसएलआर-आर-बीटीटीएस-बीसीटी-२५-२
११०११-एसएलआर-आर-बीटीटी-व्हीएचबी-२५-२	
ई-लिलावाची तारीख आणि वेळ: लॉटसाठी ई-लिलाव २१.०८.२०२५ रोजी १२.०० वाजता सुरू होईल. प्रांरंभिक कलिंग कालावधी ३० मिनिटे आहे.	
३. लिलाव कंटलॉग क्रमांक: एमएमएसटी-पीएलएस-२५-३९	लोट क्र.
२०१२५-एसएलआर-एफए-टीटी-एमआय-२५-२	११००३-एसएलआर-आर-बीटीआर-बीएसएल-२५-२
०१०५१-एसएलआर-आर-बीटीआर-बीएसएल-२५-२	२२१४५-एसएलआर-एफए-एमएमएसटी-ओव्हा-२५-२
०१०५१-एसएलआर-एफए-बीटीआर-बीएसएल-२५-२	१११०१-एसएलआर-एफए-बीटीटीएस-बीएई-२५-२
ई-लिलावाची तारीख आणि वेळ: लॉटसाठी ई-लिलाव २२.०८.२०२५ रोजी १२.०० वाजता सुरू होईल. प्रांरंभिक कलिंग कालावधी ३० मिनिटे आहे.	
४. लिलाव कंटलॉग क्रमांक: एमएमएसटी-पीएलएस-२५-३९	लोट क्र.
२०१३३-एसएलआर-आर-बीटीआर-बीएसएल-२५-१	२०१२५-एसएलआर-आर-एसटी-एमआय-२५-१
ई-लिलावाची तारीख आणि वेळ: २३.०८.२०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता लॉटसाठी ई-लिलाव सुरू होईल. सूचनातीचा कलिंग कालावधी ३० मिनिटे आहे.	
टीप: संलग्न बोलीदारांना आयआरडीपीएस वेबसाट www.ireps.gov.in वर ई-लिलाव लॉगिंग मॉड्युलचा भेद देण्याची विनंती आहे.	
अद्यावत लवईक का: www.facebook.com/WesternRly X.com/WesternRly	

वापी एंटरप्राइज लिमिटेड
 (पूर्वी वापी वेअर लिमिटेड रमनूज ओव्हाखले जमाले)
 नोंदणीकृत कार्यालय : २१३, उद्योग मंदिर, ७/सी फ्लोरा वॉक, माहिम, मुंबई-४०० ०१६.
 ई-मेल : vappipaper@gmail.com दूरध्वनी : ९१-२२-२४२१९५१३
 सीआयएन क्रमांक L21010MH1974PLC032457 कारखाना : प्लॉट क्रमांक २५८/२५९, जीआयव्हीसी, वापी, गुजरात.
 दूरध्वनी : ०८२०० ६८३३३ वेबसाइट : www.vapienterprise.com

३० जून २०२५ रोजी संपलेल्या निमाहीसाठी स्थायी अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा सारांश (रु. लाखात)					
अ. क्र.	विवरण	३ महिने अखेर ३०.०६.२०२५ (अलेखापरीक्षित)	३ महिने अखेर ३१.०३.२०२५ (एफ टेंग ४)	संवर्धित ३ महिने अखेर ३०.०६.२०२४ (अलेखापरीक्षित)	मा वर्ग अखेर ३१.०३.२०२५ कलिंग (लेखापरीक्षित)
१	कार्यचलनातून एकूण महसूल	६.१.७४	५.९.८५	५.०.२५	२१८.१५
२	व्याजपूर्व उत्पन्न, व्यापार, कर, सहयोगी आणि संयुक्त उपकरणांचा न्याचवा वाटा आणि अपवादाल्मक बाबी (व्हीबीआयटीबीडी)	५.१.६०	५.०.५०	३९.९५	१७६.७७
३	अपवादाल्मक निव्वळ नफा/ (तोटा) (करपूर्व, सहयोगीच्या निव्वळ नफ्याचा वाटा आणि अपवादाल्मक आणि/किंवा अपवादायक बाबी)	५.१.५६	४.९.८५	३९.७५	१७५.९९
४	कर पूर्व कालावधीसाठी निव्वळ नफा/ (तोटा) (सहयोगीच्या निव्वळ नफ्याचा वाटा आणि अपवादाल्मक आणि/किंवा अपवादायक बाबी)	५.१.५६	४.९.९२	३९.७५	१७७.७९
५	करपूर्व कालावधीसाठी निव्वळ नफा/ (तोटा) (संवर्धित निव्वळ नफा असलेल्या शेअर पयलत व अतिरिक्कत व/वा अतिरिक्त बाबी)	३९.७५	३५.६८	२७.७५	१३१.५५
६	अपवादाल्मक एकूण व्यापक उत्पन्न/ (तोटा) कालावधीसाठी (कर पयलत) नफा/ (तोटा) आणि इतर व्यापक उत्पन्न (कर पयलत) समाविष्ट)	३९.७५	३५.६८	२७.७५	१३१.५५
७	प्रदातित इंधिटी शेअर कॅपिटल (दरुनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)	२२८.१५	२२८.१५	२२८.१५	२२८.१५
८	मागिल कालावधी लेखापरीक्षित तारखेवरील दाखवण्याप्रमाणे राखीव (पुर्नसंश्लेषण राखीव इत्यादी)				४३४.०६
९	(१) प्रत्येक शेअरची कॅपिटल रु. १०/- (वाढी आणि बंद केलेल्या अंशिनियमासाठी)				
१०. मुदतमूल		१.७४	१.५६	१.२२	५.७७